

याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर १३ विरुद्ध महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक १८६८/२००५) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि. १४.०६.२०१७ रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत.....

स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-१९२३/प्र.क्र.२२३/स्वासैक-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०३.११.२०२३.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक, संकिर्ण-२००५/प्र.क्र.१४१/२००५(२०१७)/स्वासैक-१, दिनांक ६.३.२०१८.
- २) शासन निर्णय क्रमांक, संकिर्ण-२००५/प्र.क्र.१४१/२००५(२०१७)/स्वासैक-१, दिनांक १३.३.२०१९.
- ३) अपर जिल्हाधिकारी, धुळे यांचे पत्र क्रमांक ड/कक्ष/३/एमएजी-१/ कावि/३९६/२०२३, दि.०५.०९.२०२३
- ४) निवासी उपजिल्हाधिकारी, धुळे यांचे पत्र क्रमांक ड/कक्ष/३/एमएजी-१/ कावि/६००/२०२३, दि.१८.१०.२०२३

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाचे सन्मान निवृत्तीवेतन पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर केल्याने, ज्या स्वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाची स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन मंजूर झाली होती, त्यांना त्या दिनांकापासून राज्य शासनाची पूर्ण पेंशन देण्याऐवजी दरमहा रु. ५००/- प्रमाणे अतिरीक्त सन्मान निवृत्तीवेतन देण्यात यावे असे आदेश दि.१६.११.२००४ च्या शासन पत्रान्वये देण्यात आले होते.

२. दि.१६.११.२००४ च्या शासन आदेशाच्या विरोधात सर्वश्री. गणपतराव छोटूजी गभने व इतर १३ (जिल्हा नागपूर ९, यवतमाळ ४, व वर्धा १) यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे रिट याचिका क्र.१८६८/२००५ दाखल केली होती. याप्रकरणी मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांनी दि.१४.०६.२०१७ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये करण्यात येत होती. दरम्यानच्या कालावधीत मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांचा दि.१४.०६.२०१७ च्या न्यायनिर्णयाची पूर्णत्वाने अंमलबजावणी करण्याकरिता मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे अवमान याचिका क्र. ५३१/२०१८ दाखल करण्यात आली. यास्तव मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांचा दि.१४.०६.२०१७ चा न्यायनिर्णय हा संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये सर्वच समान प्रकरणी लागू करण्यात आला आहे. या अनुषंगाने श्री.राजेंद्रसिंग रामसिंग गिरासे यांनी त्यांच्या आई स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे यांचे दि.०९.०७.२०१९ रोजी निधन झाले असून त्यांना अनुज्ञेय असलेल्या निवृत्तीवेतनाच्या थकबाकीची रक्कम मिळण्याबाबतची विनंती अपर जिल्हाधिकारी, धुळे यांना केली आहे. श्री.राजेंद्रसिंग रामसिंग गिरासे यांनी केलेल्या विनंतीनुसार योग्य ती पडताळणी करून अपर जिल्हाधिकारी, धुळे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे यांना दि.०१.०६.२००४ ते दि.०९.०७.२०१९ या कालावधीतील देय असलेल्या थकबाकीपोटी रु.११,९१,०००/- (रुपये अकरा लक्ष एक्यावण्णन हजार फक्त) इतक्या निधीची मागणी केली आहे.

त्यानुसार, स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे यांना थकबाकी प्रदान करण्याकरिता रु.११,९१,०००/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

याचिकाकर्ते सर्वश्री. गणपतराव छोट्टीजी गभने व इतर १३ विरुद्ध महाराष्ट्र शासन (रिट याचिका क्रमांक १८६८/२००५) प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर यांच्या दि.१४.०६.२०१७ रोजीच्या न्यायनिर्णयाची पूर्णत्वाने अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे यांना दि.०१.०६.२००४ ते दि.०९.०७.२०१९ या कालावधीतील देय असलेल्या थकबाकी प्रदान करण्याकरिता जिल्हाधिकारी, धुळे यांना खालील तत्क्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निधीचे वितरण करण्यात येत आहे :-

अ. क्र.	जिल्हा	मागणी करण्यात आलेला निधी (रु.)	संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे बीम्स प्रणालीवरील शिल्लक निधी (रु.)	शिल्लक निधीपैकी निवृत्तीवेतन फरकाची रक्कम अदा करण्यासाठी वापरावयाचा निधी (रु.)
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	धुळे	११,९१,०००/-	६३,९४,९८४/-	११,९१,०००/-
एकुण				११,९१,०००/-

२. जिल्हाधिकारी, धुळे यांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन, स्वातंत्र सैनिक कै.श्रीमती गिन्यानबाई रामसिंग गिरासे यांच्या कायदेशीर वारसास रु.११,९१,०००/- इतकी थकबाकी प्रदान करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

३. याप्रित्यर्थचा खर्च “मागणी क्र.ए-५, प्रधान लेखाशिर्ष-२२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण (६०) इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम (१०२) सामाजिक सुरक्षा योजना (००) (०१) स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती इत्यादींना निवृत्तीवेतन (अनिवार्य) ०४, निवृत्तीवेतनविषयक खर्च (२२३५ ००१५) या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली चालू आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक क्र. २०२३११०३११३६३९४३०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अस्मिता जावडेकर)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १, मुंबई / नागपूर
२. महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १, मुंबई / नागपूर
३. अपर मुख्य सचिव (वि.चौ.अ.१) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२,

४. जिल्हाधिकारी, धुळे.
५. अपर जिल्हाधिकारी, धुळे
६. जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
८. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
९. कक्ष अधिकारी (का.२५), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. कक्ष अधिकारी, वित्त विभाग, (अर्थसंकल्प १४/व्यय-४) मंत्रालय, मुंबई
११. निवडनस्ती (स्वा.से.क.१).